



आपला पैसा, कष्टाचे फळ ! आम्ही देऊ आपणांस, विश्वासाचे बळ..!!

रजि.नं. ३०७९६, दि. २९/०४/१९६९. आरबीआय ला.नं. यु.बी.डी.एम.एच. ५८८ पी. दि. ०१/१०/१९८६

दि ओझर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., ओझर

*** प्रशासकीय कार्यालय ***

“श्री वल्लभ”, तांबट लेन, ओझर (तांबट), ता. निफाड, जि. नाशिक. फोन : (०२५५०) २७१०२३

ई-मेल : headoffice@omcobank.com वेबसाईट : ojharmerchantbank.com

जी.एस.टी. नं.: 27AAAAT9564H2Z1

सन २०२४-२५ चे एकत्रित ताळेबंद व नफा-तोटा पत्रक



प्रकाशक :

**श्री. राजेंद्र दत्तात्रय शिंदे,
चेअरमन**



दि ओझर मर्चन्टस् को-ऑप. बैंक लि., ओझर

प्रशासकीय कार्यालय : "श्री वल्लभ", तांबट लेन, ओझर (तांबट), ता. निफाड, जि. नाशिक.

फोन : (02540) 209023, वेबसाइट : <https://ojharmerchantbank.com> ई-मेल : headoffice@omcobank.com

वार्षिक ताळेबंद

दि. ३१ मार्च २०२५ अखेर

३१-०३-२०२४	भांडवल व देणी	३१-०३-२०२५	३१-०३-२०२५
५,००,००,०००.००	अधिकृत भाग भांडवल		५,००,००,०००.००
४,०५,३६,३००.००	वसूल भाग भांडवल		४,०६,५६,९००.००
२०,७९,९९,८७०.३५	राखीव आणि इतर निधी		२०,४७,३९,९९८.९९
५,९६,९५,९६९.९७	राखीव निधी	५,४६,५९,९३९.९२	
९,९०,३७,९०९.८६	बांधकाम निधी	९,९५,६८,७९५.४९	
२,५४,६९४.६३	लाभांश समीकरण निधी	०.००	
९९,०५,९७,४३२.९९	संशयित व बुडीत निधी	८,३६,८७,९९४.५५	
८,९७,३७४.३३	विकास निधी	९९,९७,९५५.४४	
३३,६७,०००.००	स्टॅंडर्ड असेट्स तरतूद	३३,६७,०००.००	
२३,९०,४९७.९२	पुनर्मुल्यांकन रिझर्व्ह फंड	२०,७९,४४७.९२	
८,५५,७४३.२०	धर्मादाय निधी	९,२४,४९९.४२	
५,०७,८९२.९४	सेवक कल्याण निधी	५,६२,७६९.९६	
८२,६८,२८९.३९	गुंतवणूक चढ उतार निधी	९,००,२७,८४३.५३	
९२,६६,०५०.००	गुंतवणूक घसारा राखीव	२६,४९,८४४.००	
९०,२२,०००.००	स्पेशल रिझर्व्ह फंड	९०,२२,०००.००	
०.००	बीडीडीआर २०२४	२,४९,९३,४३८.४४	
९,९२,५६,७५,९००.९८	ठेवी		९,९८,७९,६५,९९७.२३
२,९३,९२,५८०.४९	चालू खाते	२,९८,८५,४७६.९९	
२०,७४,९४,०९९.३२	बचत खाते	२४,९८,३३,४००.९७	
४९,३३,५३२.००	रिकरिंग खाते	३९,५९,६७९.००	
२,५९,९४,८२९.००	दैनिक बचत ठेव	२,७८,४५,२५२.००	
८,३४,२८,८४९.००	मासिक व्याज ठेव खाते	८,००,२४,८९२.००	
९,३९,५७,९०९.००	तिमाही व्याज ठेव खाते	९,२४,२०,६२९.००	
६६,३२,४०,३२९.००	कायम मुदत ठेव	७९,०६,५९,३८५.००	
८,४९,२३,३३२.००	अल्प मुदत ठेव	७,४५,२९,०९६.००	
३३,९९,९४९.००	पुनर्गुंतवणूक ठेव	२०,९९,५८७.००	
५९,४५,०९६.००	दाम दुप्पट ठेव	५८,६५,६९०.००	
२२,३६,४८०.३६	अल्पबचत प्रतिनिधी सुरक्षा ठेव	२४,९६,६९६.३६	
८९,९२७.५९	करंट खाते (कर्ज खात्यावरील जमा रकमा)	९,९५,९३९.२९	
८,०७,९२८.३०	सुपर सेव्हिंग खाते	८,३६,५५९.३०	
२३,९९,९८०.००	लॉकर डिपॉझिट (अनामत)	२६,०९,९८०.००	
९७,७३,५९,९९८.५०	थकबाकी वरील व्याज एनपीए (दुबेरजी)		२०,६८,९२,९३८.९०
९७,२५,५२,८६९.५०	थकबाकी वरील व्याज एनपीए (दुबेरजी)	२०,२०,९४,६०९.९०	
४७,९८,३३७.००	नॉन बँकिंग असेट वरील येणे व्याज (दुबेरजी)	४७,९८,३३७.००	
९,५५,९४,८२,४६९.८३	बेरीज पुढील पानावर ...	एकूण	९,६३,९३,७४,८७५.९२



दि ओझर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., ओझर

वार्षिक ताळेबंद

दि. ३१ मार्च २०२५ अखेर

३१-०३-२०२४ जिंदगी व येणी	३१-०३-२०२५	३१-०३-२०२५
२,२९,३२,६७५.०० हातातील रोख रकम		१,७६,७४,४९३.००
८,०३,९९,०६९.८८ इतर बँकांतील चालू खात्यातील शिल्लक		४,९९,२५,५९९.७३
३०,८७३.९६ महाराष्ट्र राज्य सह. बँक लिमिटेड नाशिक शाखा	३९,९०९.३६	
५३,५६,५०२.३६ बँक ऑफ महाराष्ट्र	१,४४,९०,६८७.९५	
३,५२,९७,२७९.९६ स्टेट बँक ऑफ इंडिया	६२,२०,९३६.२३	
६८,९७,६९९.३४ एचडीएफसी बँक लिमिटेड	१०,४४,२३६.७९	
१,७९,९७२.९२ ऑक्सिस बँक लिमिटेड	१०,७९६.९२	
३,८८,५२९.०९ आयसीआयसीआय बँक लिमिटेड	३५,२२,२७८.०९	
१९,८६,०७९.२४ आयडीबीआय बँक लिमिटेड	७९६५९४.९९	
३९,४५,२००.३३ बँक ऑफ बडोदा	१,४७,८३,८३९.८३	
२,६६,३३,७२७.८८ येस बँक लिमिटेड	८७,२४,९८४.७४	
१२,२४८.३० एनडीसीसी बँक लिमिटेड	१२,२४८.३०	
१८,९४०.७६ बँक ऑफ बडोदा अधिकर्ष खाते	७,९८६.८९	
१०,४९३.९४ ठाणे जनता सह बँक लिमिटेड	०.००	
१४,०९३.०० कॅनरा बँक अधिकर्ष खाते	०.००	
२,४०,७९६.०० युनिटी स्मॉल फायनान्स बँक	२,४०,७९६.००	
९९,६९७.६८ टीजेएसबी बँक लिमिटेड	४९,५८३.८०	
५४,५६,७७,०६९.०० गुंतवणूक		६९,४०,९३,९३४.००
३९,६४,२३,४८०.०० अ) सरकारी रोख्यांमध्ये केलेली गुंतवणूक	४०,४३,६०,८६९.००	
९,८६,९५,९६९.०० ब) इतर बँकांतील मुदत ठेवमध्ये केलेली गुंतवणूक	१६,९०,९४,६५३.००	
१,७०,००,०००.०० क) म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक	१,५०,००,०००.००	
३,३५,५८,४२०.०० ड) बँकने इतर बँकेचे घेतलेले शेअर्स	३,३५,५८,४२०.००	
७३,०५,४८,९०९.६५ कर्ज		७५,७९,३९,५६०.७३
२,९५,२०,९६५.५० करंट ओव्हर ड्राफ्ट कर्ज (सीओडी)	८७,८६,२९३.५०	
३२,२९,६५,५७५.६९ कॅश क्रेडीट कर्ज(प्रॉपर्टी तारण / नजरगहाण / कॅश क्रेडीट सिक्क्युअर्ड)	२९,९७,८२,३२९.९३	
२३,९५,३४,८४३.०० सोनेतारण कर्ज (सोनेतारण / सोनेतारण कॅश क्रेडीट)	२९,५४,५४,२५९.५०	
४,९९,२४,४२३.०० वाहन कर्ज	६,२३,२७,५९२.००	
२,२९,५७,५२६.०० मुदत ठेव तारण कर्ज (मुदत ठेव / अल्पबचत ठेव)	२,६०,८७,४९८.००	
४,४२,५७०.०० वस्तु तारण कर्ज	४,४२,५७०.००	
७४,७०,४९७.४६ सेवक कर्ज (सेवक / सेवक कॅश क्रेडीट)	८४,७४,२९२.३०	
३६,०९,६८९.०० गृह कर्ज	२९,३४,४६४.००	
२७,५७,७०८.०० प्रॉपर्टी तारण कर्ज (हसे बंदी)	२३,८९,५६९.००	
४,८९,०९,३५९.०० वैयक्तिक कर्ज	४,४९,७०,५६६.००	
८३,३०,९३७.०० शेतकी कॅश क्रेडीट कर्ज	१,०३,६३,६५५.५०	
२४,३२,०२२.०० शेतकी वाहन कर्ज खाते	२८,३६,६४५.००	
१३,००,८९०.०० प्रकल्प (प्रोजेक्ट) कर्ज	१०,९७,९९४.००	
१,३७,९४,६८,९९५.५३ बेरीज पुढील पानावर ...	एकूण १,४३,९५,५३,४९९.४६	



दि ओझर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., ओझर

वार्षिक ताळेबंद

दि. ३१ मार्च २०२५ अखेर

३१-०३-२०२४	भांडवल व देणी	३१-०३-२०२५	३१-०३-२०२५
१,५५,१४,८२,४६९.८३	एकुण मागील पानावरून...		१,६३,९३,७४,८७५.१२
७,५३,४३८.००	ठेवीवरील व्याज देणी		६,८६,१५५.००
४,२९,९८,०६४.६८	इतर देणी		४,२२,०४,०३२.५८
६,९००.००	भाग अनामत	६,९००.००	
९,३९,५७७.००	मुदत ठेव पावती तरतूद	३,६७,२७३.००	
९३,९७,७७६.६०	आय डी बी आय बँक सायबर गुन्हासाठी तरतूद	९३,९७,७७६.६०	
८१,३५८.०८	टीडीएस खाते	९०,९०५.००	
१७,०४,८६८.००	तरतूद खाते	२०,२१,१०१.००	
२६,३६,२६०.००	डीडी इश्यू	३,००,०४९.००	
५,४८,५९६.००	लाभांश देणे	१०,२९,३३९.५४	
३,१३,५२१.००	किरकोळ देणी	२,३४,७०४.४४	
५०,०००.००	लिलाव डीपॉझिट	१२,५५,०००.००	
४,४६,०००.००	सिटीएस चेक क्लिअरिंग प्रोव्हिजन (आय डी बी आय)	४,४६,०००.००	
१,२५,०००.००	एनडीसीसी बँक शेअर्स प्रोव्हिजन	१,२५,०००.००	
२,६७,४८,२०८.००	युनिटी स्मॉल फायनान्स बँक प्रोव्हिजन	२,६७,४८,२०८.००	
०.००	पीएमएसबीवाय स्कीम खाते	२०.००	
०.००	भविष्य निर्वाह निधी देय	१,८१,७५६.००	
४६,०८,१८३.०२	डिफ (दावा न केलेली रक्कम आरबीआय कडे वर्ग)		७४,१९,७२९.९८
७५,९५,६२२.१८	चालू वर्षाचा नफा		८७,८४,२५१.०६
१,६०,७४,३७,७७७.७१	एकूण देणी		१,६९,८४,६९,०४३.७४

श्री. राजेंद्र दत्तात्रय शिंदे
चेअरमन

श्री. प्रविण पुनमचंदजी लढा
व्हा.चेअरमन

सौ. मंगला शामराव कदम
जनसंपर्क संचालिका



दि ओझर मर्चन्टस् को-ऑप. बैंक लि., ओझर

वार्षिक ताळेबंद

दि. ३१ मार्च २०२५ अखेर

३१-०३-२०२४ जिंदगी व येणी		३१-०३-२०२५	३१-०३-२०२५
१,३७,९४,६८,९१५.५३	बेरीज मागील पानावरून ...	एकूण	१,४३,९५,५३,४१९.४६
१,३६,५१,९८५.०४	गुंतवणुकीवर मिळणारे व्याज		१,५७,००,८४८.०४
१७,७३,४९,६७५.५०	कर्जावरील येणे व्याज (एनपीए) (दुबेरजी)		२०,६८,१२,९३८.९०
१७,२५,५१,३३८.५०	कर्जावरील येणे व्याज (एनपीए)	२०,२०,१४,६०१.९०	
४७,९८,३३७.००	नॉन बँकिंग असेटवरील व्याज येणी (दुबेरजी)	४७,९८,३३७.००	
२,००,६७५.२६	शाखा जुळवणी		२,००,६७५.२६
१,१२,११,३१८.२८	मालमत्ता		१,११,७४,११३.२८
१,४८,८१७.८८	इमारत व मालमत्ता	१,३३,९३५.८८	
४,२७,६४८.००	इमारत जागा	४,२७,६४८.००	
५८,१७,५४१.२८	फर्निचर आणि डेडस्टॉक	५७,६९,३०७.२८	
१२,५३,१९७.००	बँक वाहन	१०,५२,११७.००	
४,८३,९३७.००	संगणक प्रणाली	११,७०,४०७.००	
७,५८९.००	लायब्ररी	६,८३०.००	
७,६२,०९१.००	संगणक सॉफ्टवेअर	५,३४,४२१.००	
२३,१०,४९७.१२	इमारत पुनर्मुल्यांकन खाते	२०,७९,४४७.१२	
२,०९,४७,०२५.०८	इतर मालमत्ता		१,७६,०७,३१८.८२
३४४.००	एम एस ई बी कमिशनवरील टीडीएस येणे	३४४.०६	
१०,०७१.३७	बंद खात्यावरील टीडीएस येणे (बँक)	१०,०७१.३७	
१,०८,७३७.८६	मुदत ठेव पावत्यावरील टीडीएस येणे	१,७२,४७४.८६	
४,७२,०००.००	किरकोळ येणी	०.००	
६५०.००	स्टॅम्प	६५०.००	
५,६९,९००.००	फेस्टीव्हल अँडव्हान्स	६,०९,७००.००	
४,१५,१०५.००	शिल्लक स्टेशनरी	४,१५,१०५.००	
५,५००.००	टेलिफोन ठेव	५,५००.००	
३,१६,४२५.००	एमएसईबी ठेव	३,१६,४२५.००	
८,४७,०००.००	प्रीमियम ऑन गव्हरमेन्ट सिक्युरिटी	८,४७,०००.००	
३००.००	ग्रामपंचायत ठेव (जानोरी शाखा)	३००.००	
८,६२,५२७.००	आयकर परतावा	०.००	
३७,९२,५१८.००	आगावू खर्च	१०,६३,४९४.००	
९३,९७,७७६.६०	आयडीबीआय बँक आयएमपीएस व नेट बँकिंग फसवणूक	९३,९७,७७६.६०	
५३,५७०.००	स्टॅम्प पेपर	३२,८१०.००	
३,००,०००.००	प्रिमायसेस ठेव (पंचवटी नाशिक शाखा)	३,००,०००.००	
३,२३३.००	गॅस जोडणी ठेव	३,२३३.००	
१,०८,४३१.००	सी जीएसटी सेट ऑफ	२,१२,८०१.८४	
१,०५,७६१.००	एस जीएसटी सेट ऑफ	२,१०,१३१.८४	
३३,६२,१०५.००	नॉन-बँकिंग असेट्स	३६,३२,१०५.००	
१,१२,३७४.२५	डीफ (दावा केलेली रक्कम आरबीआय कडून येणे बाकी)	१,१३,१८०.२५	
१,०२,६५६.००	गव्हरमेंट सरचार्ज	२,६४,२१६.००	
४०.००	पीएमएसबीवाय स्कीम खाते	०.००	
४६,०८,१८३.०२	डीफ (दावा न केलेली रक्कम आरबीआय कडे वर्ग)		७४,१९,७२९.९८
१,६०,७४,३७,७७७.७१	एकूण		१,६९,८४,६९,०४३.७४

सीए सिध्देश के. ब्रम्हेचा

पार्टनर

एस.एस.ब्रम्हेचा अँड कं. नाशिक

(एम.नं.१८१४७४) फर्म रजि.नं.१४६३५० डबल्यु

युडीआयएन-२५१८१४७ बीएमकेटीएडबल्यु ९१७०

शरद किसन वालझाडे

प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी

राकेश अशोक कदम

अधिकारी (लेखा विभाग)



दि ओझर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., ओझर

नफा तोटा पत्रक

दि. ३१ मार्च २०२५ अखेर

३१-०३-२०२४	खर्च तपशिल	३१-०३-२०२५	३१-०३-२०२५
६,२३,०१,२३९.००	१) दिलेले व्याज		७,१०,९८,०२९.९०
६,२०,४१,३८२.००	अ) ठेवीवर दिलेले व्याज	७१०,४५,८९३.००	
२,५९,८५७.००	क) कर्जावर दिलेले व्याज	५२,१३६.९०	
२,०१,१७,११७.००	२) नोकर पगार, बोनस, पीएफ, ग्रॅज्युटी		२,१३,५६,४९६.००
१,७०,७८,८५५.००	अ) कर्मचारी वेतन	१,७०,३२,२००.००	
१०,८६,५६९.००	ब) कर्मचारी पीएफ निधी योगदान	१४,२८,४७४.००	
१०,५०,०००.००	क) बोनस व सानुग्रह अनुदान	१३,८८,६५०.००	
२०,८६२.००	ड) प्रवास खर्च	६,५६५.००	
०.००	इ) कर्मचारी ग्रॅज्युटी फंड	७,९०,३३०.००	
८,८०,८३१.००	ई) कर्मचारी यांना दिलेला प्रोत्साहनपर निधी	७,१०,११७.००	
७३,६००.००	३) संचालक मंडळ मिटिंग भत्ता व खर्च		२,५९,२००.००
७३,६००.००	अ) संचालक मंडळ मिटिंग भत्ता	२,५९,२००.००	
४९,९८,१४१.३६	४) भाडे/कर/विमा		७३,४२,४९६.४१
२९,४६,०६४.८६	अ) इमारत भाडे/कर/वीजखर्च	३६,१०,३५६.४५	
२०,५२,०७६.५०	ब) विमा	३७,३२,१३९.९६	
१,६७,३३५.००	५) कायदेशीर सल्लागार शुल्क		२,२८,९९०.००
१,९४,५०८.००	६) टपाल/टेलिफोन/वीज खर्च		२,६८,९८१.००
१५,१४,१४८.००	७) डीआयसीजीसी		१४,९१,४९३.०६
६,७४,७६८.००	८) ऑडिट फी		६,१४,४५६.००
२३,१२,६४५.००	९) घसारा/दुरुस्ती/देखभाल		१३,४८,००३.१६
१६,६४,०५०.००	अ) घसारा	११,७९,१८७.००	
३७,२७९.००	ब) इमारत दुरुस्ती खर्च	१,१०,१९०.००	
६,११,३१६.००	क) संगणक आणि विद्युत देखभाल	५८,६२६.१६	
२,०१,५००.००	सरकारी रोख्यांच्या विक्रीतील नफा/तोटा		१,९९,१५६.००
७,५६,३९२.०१	१०) छपाई, स्टेशनरी आणि जाहिरात		३,३५,१४८.३३
३६,६७,३१५.३८	११) इतर खर्च		४५,५५,५९१.२१
९१,६०७.००	अ) सरकारी रोखेवरील प्रीमियम अमरटायझेशन	७७,०५३.००	
१,७९,७१०.००	ब) वार्षिक सर्वसाधारण सभा	१,५३,७५७.००	
२१,४५०.००	क) वृत्तपत्र खर्च	१६,८६०.००	
१४,५२,८४४.००	ड) अल्प बचत प्रतिनिधी कमिशन	१४,५०,१२८.००	
५,५३,४५६.००	ई) किरकोळ खर्च	५,२५,९९६.००	
२,०४,४८२.००	फ) बँक वाहन	२,३०,८४९.००	
३,९७५.००	ग) वाहन विमा	०.००	
३६,५७९.८३	ह) बँक शुल्क	६९,९५५.३८	
९०,८६०.००	इ) सहकारी संस्था सभासद वर्गणी	८१,५२४.००	
९५,२१४.००	ज) सफाई शुल्क	९६,०७५.००	
७४,७५४.००	क) भविष्य निर्वाह निधी प्रशासकीय शुल्क	९२,०९२.००	
१,८१,३७८.००	ल) कॉन्फरन्स फी	६९,२९३.००	
३१,९३८.००	म) प्रशिक्षण	२६,६८३.२०	
०.००	क) संचालक प्रशिक्षण खर्च	५,०००.००	
२,७६,१२०.००	ग) एएमसी शुल्क	६,८९,१८२.००	
९२,४८८.००	घ) आयडीबीआय बँक सायबर फसवणूक केस खर्च	३१,३८९.००	
३०,०९५.००	ज) कायदेविषयक खर्च	१९,५००.००	
४७,५२०.००	झ) क्यू-आर कोड खर्च	२,१२,९९०.३५	
२०,६३१.५०	त्र) क्यू-आर कोड साउंड बॉक्स खर्च	०.००	
१,८२,२१३.०५	ट) AWS क्लाउड सर्व्हर चार्जेस	२,३२,१६८.२६	
०.००	ठ) एटीएम कार्ड चार्जेस	४,७२,०००.००	
०.००	ड) CIBIL अहवाल शुल्क	३,०९६.०२	
८३,७४,१०४.००	१२) तरतुदी		५०,००,०००.००
२३,२२,४२९.००	१३) कर		२६,४७,१९४.४६
७५,९५,६२२.१८	१४) निव्वळ नफा		८७,८४,२५१.०६
११,५२,७०,८६३.९३	एकूण		१२,५५,२९,४०६.५९



दि ओझर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., ओझर

नफा तोटा पत्रक

दि. ३१ मार्च २०२५ अखेर

३१-०३-२०२४	उत्पन्नाचा तपशिल	३१-०३-२०२५	३१-०३-२०२५
११,०४,१८,५८२.२०	१) व्याज उत्पन्न		११,०८,०७,७२२.२४
७,६५,९९,९६७.६३	अ) कर्जावर मिळालेले व्याज	७,२४,२१,३९०.४६	
५७,७९,०१९.००	ब) गुंतवणुकीवर मिळालेले व्याज	९५,६६,२४३.००	
२७१,२१,०८५.७७	क) सरकारी रोख्यावर मिळालेले व्याज	२,५९,३८,५९१.५०	
९,१८,५०९.८०	इ) लिक्विड फंडावर मिळणारे व्याज	२८,८१,४९७.२८	
३२,९५,५३२.७३	२) इतर उत्पन्न		६३,६५,४७८.३५
१,४२,६६७.४९	अ) इतर उत्पन्न	८७,५२५.७७	
७०,९०९.५०	ब) चेकबुक शुल्क	४८,०३५.५०	
७०,४६५.१४	क) कमिशन	६५,७३१.५८	
१,६४,४३६.००	ड) लॉकर भाडे	३५,६४९.००	
५,०३,९४०.००	ई) प्रोसेसिंग फी	४,९०,७६०.००	
१५,२१,५८९.५०	ग) सेवा उत्पन्न	१४,५७,४२५.५०	
१२,६०६.१०	ह) CIBIL अहवाल शुल्क	०.००	
४,२२,०५५.००	इ) वाहन विक्रीवरील नफा	०.००	
२,४०,७१३.००	ज) मिळालेला लाभांश	२,४१,०१३.००	
५३,११९.००	क) सी जीएसटी सेटऑप	०.००	
९३,०३२.००	म) कर्ज वसूलीचे शुल्क	०.००	
०.००	क) दंडात्मक शुल्क (Penal Charges)	३९,३९,३३८.००	
०.००	३) गुंतवणूक घसारा राखीव		६६,१६,२०६.००
१२,७५,०००.००	४) पीएसएलच्या विक्रीवरील नफा		१७,४०,०००.००
२,८१,७४९.००	५) निवडणूक खर्च जमा		०.००
११,५२,७०,८६३.९३	एकूण		१२,५५,२९,४०६.५९

श्री. राजेंद्र दत्तात्रय शिंदे
चेअरमन

श्री. प्रविण पुनमचंदजी लढा
व्हा.चेअरमन

सौ. मंगला शामराव कदम
जनसंपर्क संचालिका

सीए सिध्देश के. ब्रम्हेचा
पार्टनर

एस.एस.ब्रम्हेचा अँड कं. नाशिक
(एम.नं.१८१४७४) फर्म रजि.नं.१४६३५० डबल्यु
युडीआयएन-२५१८१४७ बीएमकेटीएडबल्यु ९१७०

शरद किसन वालझाडे
प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी

राकेश अशोक कदम
अधिकारी (लेखा विभाग)



दि ओझर मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., ओझर

ठेवीचे प्रकार व व्याज दर (दि. ०१/०१/२०२५ पासून)

१. चालु खाते	व्याज नाही
२. सेव्हींग खाते	३.५०%
४. रिकरिंग खाते	टेबल प्रमाणे
५. सुपर सेव्हींग खाते	४.५०%
(सदर खात्यामध्ये सरासरी रु. १ लाखापर्यंत शिल्लक असल्यास)	

अल्प बचत ठेव	
७ दिवस ते १८० दिवस	२%
१८१ दिवस ते ३६४ दिवस	३%
३६५ दिवस व त्यापुढे	५%

७ ते ४५ दिवस	३.५०%
४६ दिवस ते ९० दिवस	४.५०%
९१ दिवस ते १८० दिवस	५.००%
१८१ दिवस ते ३६४ दिवस	५.५०%
१२ महिने (३६५ दिवस)	६.००%
१२ महिनेच्या पुढे ते १५ महिनेपर्यंत (३६६ ते ४५६ दिवस)	६.५०%
१५ महिनेच्या पुढे ते २ वर्ष पर्यंत (४५७ ते ७३० दिवस)	७.००%
२ वर्षाचे पुढे ते ३ वर्ष पर्यंत (७३१ ते १०९५ दिवस)	७.१०%
३ वर्षाचे पुढे ते ५ वर्ष पर्यंत (१०९६ ते १८२५ दिवस)	७.२५%
५ वर्षाचे पुढे (१८२६ दिवस पासून पुढे)	७.००%
जेष्ठ नागरिक व पतसंस्था यांना १२ महिन्याच्या पुढे मुदत ठेव खात्यावर अर्धा टक्का जादा व्याजदर देण्यात येईल.	

कर्जाचे व्याज दर

सोने तारण कर्ज	९.००%
सोने तारण कॅश क्रेडीट कर्ज	९.५०%
वाहन कर्ज	१०.००%
व्यावसायिक कर्ज	९.९९%
इतर कर्ज	१२.५०%

*अटी व शर्ती लागू

श्री. राजेंद्र दत्तात्रय शिंदे
चेअरमन

श्री. प्रविण पुनमचंदजी लढा
व्हा.चेअरमन

सौ. मंगला शामराव कदम
जनसंपर्क संचालिका

मा. श्री. भालचंद्र अनंत कासार, संचालक
मा. श्री. विजय भिकाजी शिंदे, संचालक
मा. श्री. लक्ष्मण शंकर सोनवणे, संचालक
मा. श्री. योगेश रघुनाथ चांडक, संचालक
मा. श्री. शरद मुरलिधर सिन्नरकर, संचालक
मा. श्री. निळकंठ कचेश्वर कदम, संचालक
मा. श्री. गणेश बाळासाहेब बोरस्ते, संचालक
मा. डॉ. सौ. मेघा नामदेव पाटील, संचालक
मा. श्री. अरुण विष्णुपंत पवार, कार्यलक्षी संचालक

मा. श्री. रविंद्र वल्लभदास भट्ट, संचालक
मा. श्री. भारत हरीभाऊ पल्हाळ, संचालक
मा. श्री. नंदलाल मिश्रीलाल चोपडा, संचालक
मा. श्री. प्रविण सुर्यकांत वाघ, संचालक
मा. श्री. रऊफ पापामियाँ पटेल, संचालक
मा. श्री. श्रीकांत भास्करराव कदम, संचालक
मा. सौ. जिजाबाई पुंडलिक रास्कर, संचालक
मा. श्रीमती. ज्योती विकास भट्ट, संचालक
मा. अॅड. श्री. भूषण रमाकांत जाजू, तज्ञ संचालक

मा. श्री. रोहनकुमार संजयकुमार गंगवाल (सी.ए.), तज्ञ संचालक
मा. श्री. शरद किसनराव वालझाडे, (प्र) मुख्य कार्यकारी अधिकारी